

गॅसच्या ३०० विहिरी अपुऱ्या पडल्या; आता मुकेश अंबानी यांनी आखली १००० कोटींची योजना

नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था) : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी विविध प्रकारचे व्यवसाय करतात. यामध्ये कोल बेड मिथेन वायू उत्पादन व्यवसायाचाही समावेश आहे. कंपनीकडे मध्य प्रदेशातील सुहागपूर येथे कोल बेड मिथेनचा ब्लॉक आहे, परंतु येथे गॅसच्या ३०० विहिरी असूनही कंपनीच्या गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या कंपनीने १००० कोटी रुपयांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सध्या या गॅस ब्लॉकमधून सीबीएमचे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. दरम्यान, रिलायन्सची सब्सिडाउरी रिलायन्स गॅस पाइपलाईन लिमिटेड या गॅस फील्डमधून उत्तर प्रदेशातील फूलपुरपर्यंत ३०२ किमीची एक पाइपलाइन ऑपरेट करते. ही देशाच्या नॉर्सेल गॅस ग्रीडचा एक भाग

अंपल देशात iPhone १६ चे प्रो-मॉडेल बनवणार, प्रशिक्षण सुरू नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था) : लॉक लॉच झाल्यानंतर लवकरच भारतात iPhone १६ मॉलिकेचे प्रो-मॉडेल असेंबल करेल. त्याच्या असेंब्लीसाठी 'नवीन उत्पादन परिचय'ची प्रक्रिया लवकरच फॉक्सकॉनच्या श्रीपेरंबंदुर, तामिळनाडू येथील प्लांटमध्ये सुरू होईल. अंपलने iPhone १६ प्रो आणि प्रो मॅक्सच्या उत्पादनासाठी येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. या फौजच्या जागतिक फ्लॉचनंतर, त्यांची असेंब्ली भारतात सुरू होईल. अंपल ज्या दिवशी जगभरात विक्री सुरू होईल त्या दिवशी मेड इन इंडिया iPhone १६ उपलब्ध करून देईल. इंडस्ट्रीशी संबंधित लोकांच्या मते, अंपल चीनच्या बाहेर आयफोन उत्पादनात विविधता आणणार आहे आणि भारतात उत्पादन वाढवणार आहे. तसेच, महसुलाचे स्रोत भारतात स्थलांतरित होत आहेत. सध्या, Apple भारतात नवीन आयफोन १५ सह अनेक मॉडेल बनवते, परंतु उच्च विशिष्टता प्रो अनिवार्य प्रो मॅक्स मॉडेल बनवत नाही. ऍपल इंडियाच्या ऑपरेशन्सचे मूल्यांही आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १.९७ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात अंपलची भारतात विक्री विक्रमी ३३% ने वाढून सुमारे ६६.८०० कोटी रुपये झाली आहे. अंपलचे निमाती भारत सरकारच्या ४१,००० कोटी रुपयांच्या उत्पादन-लिंकड प्रोत्साहन योजनेचा (PLI) भाग आहे. या योजनेनंतरच भारतात आयफोनेचे उत्पादन वाढले आहे. २०२० मध्ये, भारत सरकारने PLI योजना सुरू केली. या योजनेद्वारे, बाहेरील देशांतील कंपन्यांना स्थानिक उत्पादनाचा लाभ घेण्याची आणि त्यावर प्रोत्साहन मिळविण्याची संधी मिळते. अंपलने २०१७ मध्ये iPhone SE सह भारतात iPhones बनवायला सुरुवात केली. त्याचे तीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस (ईएमएस) भागीदार आहेत - फॉक्सकॉन, विसट्रॉन आणि पेगाट्रॉन. आता टायटॅनी विस्मॅनिचा भारतीय व्यवसाय विकत घेतला आहे. iPhone SE नंतर, iPhone ११, iPhone १३ आणि iPhone १५ देखील भारतात तयार करण्यात आले.



आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, सध्या ३०० गॅस विहिरींमधून उत्पादन होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांचे सरासरी उत्पादन ०.६४ MSCMD (गॅसच्या मोजमापचे एकक) पर्यंत खाली आले आहे, जे आधी २०२२-२३ आणि २०२१-२२ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये ०.७३ युनिट्स इतके होते. या क्षेत्रातील गॅस उत्पादन वाढवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यासाठी कंपनीने या क्षेत्रात अतिरिक्त गॅस विहिरी खोदण्याची योजना आखली आहे. कंपनीला पुढील ३ वर्षांत पुन्हा सीबीएम उत्पादन १ एमएससीएमडीपर्यंत वाढविण्यात मदत होईल. रिलायन्सचे सुहागपूर सीबीएम

गॅस फील्ड सुमारे ९९५ स्ववेअर किलोमीटरमध्ये पसरले आहे.

जाहिर सूचना

आपणास येथे कळविण्यात येते की, अलीबहादूर अब्दुल्ला पटेल (पूर्वीचे अलीबहादूर अब्दुल्ला मूसा म्हणून ज्ञात) रहिवासी पत्ता - २०४, ए विंग, दोस्ती हैरिटेज, डिस्झा नगर कॉम्प्लेक्स, ९० फूट रोड, साकीनाका, मुंबई- ४०००७२ जे निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी होते त्यांचे दि.१२.०८.२०२२ रोजी निधन झाले, ते लघु वार न्यायालय, मुंबईचे मुल्य न्यायाधीश होते आणि १९९६ मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी पुढीलप्रमाणे-

अ. श्रीमती शमीमबानू सुलेमान खोखर (विवाहापूर्वीचे नाव शमीमबानू अलीबहादूर पटेल) (मुलगी) (वय- ५८ वर्षे).

ब. श्रीमती झैनुन्निसा नासिर खान (विवाहापूर्वीचे नाव झैनुन्निसा अलीबहादूर पटेल) (मुलगी) (वय- ५४ वर्षे)

क. श्री. असलम अलीबहादूर पटेल (मुलगा) (वय- ५१ वर्षे)

ड. श्री. मुस्ताक अलीबहादूर पटेल (मुलगा) (वय- ४९ वर्षे)

उपरोक्त निवृत्त सरकारी कर्मचारीच्या आजीवन पेन्शनच्या थकवाकीसाठी आम्ही वरील व्यक्तीने तहसीलदार कार्यालय, कुर्ला (मुलुंड), कॉलेज ऑफ कॉमर्स, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड समोर, अशोक नगर, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०००८० येथे अर्ज दाखल केला आहे.

जर कोणता व्यक्तीस काही आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार कार्यालय, कुर्ला (मुलुंड), कॉलेज ऑफ कॉमर्स, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड समोर, अशोक नगर, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०००८० येथे प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कागदोपत्री प्रात्याख्य सह लेखी वा अत्र्याचा ना हरकत म्हणून निमित्त घेतला जाईल.

अर्जदाराचे नाव - असलम अलीबहादूर पटेल

पत्ता - २०४, ए विंग, दोस्ती हैरिटेज, डिस्झा नगर कॉम्प्लेक्स, ९० फूट रोड, साकीनाका, मुंबई- ४०००७२

दिनांक - २२/०८/२०२४

JM FINANCIAL

जेएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक : U67190MH2007PLC74287

नोंदणीकृत कार्यालय पत्ता : ७ वा मजला, निमिनी, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५. दूर. +९१ २२ ६६३० ३०३० फॅक्स : +९१९ २२ ६६३० ३२२३ + www.jmfinancialarc.com

परिशिष्ट ४ ताबा सूचना (स्थायी मालमत्तेकरिता)

ज्याअर्बी पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात) यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिस्कुयुरिटीइंटेस्टेड अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटेस्टेड अँड, २००२ अनुसार व सिस्कुयुरिटी इंटेस्टेड (एफोर्समेंट) क्लस, २००२ च्या नियम ३ सहाय्यित कलम १३ (२) अंतर्गत कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार खालील निर्देशित यांना सूचनेने खालील निर्देशित रकमेचे प्रदान सत्त सूचनेच्या सिस्कुयुरिटी तारखेपासून ६० दिवसांच्या आत पराग करण्याच्याकरिता मागणी सूचना जारी केली होती. त्यामुळे पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात) यापुढे वित्तीय मालमत्ता संंधात कर्जदार यांच्यासह सर्व हक्क, अधिकार व हितसंबंध यांच्यासह जेएम फायनान्सीअल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्या नावे अरण्या - ट्रस्ट (यापुढे जेएमएफआरसी म्हणून संदर्भित) यांच्या ट्रस्टी म्हणून सर्वेकरी कायदा अंतर्गत अभिलेखितन करार दि. २९ मार्च, २०२३ (यापुढे अभिलेखितन करार म्हणून संदर्भित) आहे. कर्जदार यांनी रकमेचे प्रदान करण्यास कसूर केली असल्याच्या सूचना याद्वारे कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार व आम जनतेस शत्राव देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे जेएमएफआरएलएल यांच्या खालील निर्देशित रकमेचे प्रदान अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरतुदी अंतर्गत त्यावरील भविष्यातील व्याज यांच्यासह प्रभाराच्या रकमेच्या अर्धीन असतील.

अनु. क्र.	कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार यांचे नाव	प्रतिवृत्त मालमत्तेचे विवरण (स्थायी मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रकम व एपीपीवरील तारीख	ताबा दिनांक
१.	(कर्ज कोड क्र. २३७००००६९८) / पेण शाखा) मोनीज महादेव ठाकूर (कर्जदार) सोनिया मनोज ठाकूर (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. २०१, २ रा मजला, देवनागरी सीएएसएल, कार्मेल हाय स्कूल पेण जवळ, रायगड, रायगड महाराष्ट्र ४०२ १०७.	२०.०२.२०२४ रकम रु. ३,४५,३००/- (रु. तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे मात्र)	१७.०८.२०२४
२.	(कर्ज कोड क्र. २३८००००१४८७) / उळवे शाळा) शायन अब्दुल वाहाब मुकरी (कर्जदार) सुलताना अब्दुल वाहाब मुकरी (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. १०२, १ ला मजला, मोह, सुलेह अपार्टमेंट, रायगड नाकाजवळ, उषा रायगड महाराष्ट्र ४०० ७०२.	२८.११.२०२३ रकम रु. ८,६४,९२०/- (रु. आठ लाख चौंसठ हजार नऊशे वीस मात्र)	१६.०८.२०२४
३.	(कर्ज कोड क्र. ०५००००३६९२१) / मुंबई मेट्रो शाखा) चिराग अशोक मेहता (कर्जदार) कृपाली चिराग मेहता (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. २६०४, २६ वा मजला, टॉवर ए, लिंक पार्क, मारुती सुसुक्ती मोर्टार्यड, ऑफ न्यू लिंक रोड, काचपाडा मालाड पश्चिम, मुंबई मुंबई उन्मगरीय महाराष्ट्र ४०० ०६८.	०४.०९.२०२४ रकम रु. ७९,७८,८६३/- (रु. एकोणऐशी लाख अठ्ठावन्न हजार आठशे त्रैशष्ट मात्र)	१६.०८.२०२४
४.	(कर्ज कोड क्र. १८४००००१७०६) / घोडबंदर शाळा) तेजल कृपाल फातानिया (कर्जदार) कृपाल ससंत फातानिया (सह-कर्जदार १) ससंत वेलजी फातानिया (सह-कर्जदार २)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. १०५५, १२ रा मजला, बिर्लींगी क्र. ६०४, सार्ध लिंक, अष्टनिनायक हॉल समोर, सिड दिवा रोड, दवले गाव दिवा पूर्व, ठाणे ठाणे महाराष्ट्र ४२२ ६०५.	१४.१०.२०२३ रकम रु. ५८,५९,९१६.८/- (रु. अठ्ठावन्न लाख एकोनसाठ हजार नऊशे सोळा व आठ पैसे मात्र)	१७.०८.२०२४
५.	(कर्ज कोड क्र. ०५००००३६५३१) / मुंबई मेट्रो शाखा) वैभव बसंत पुरोहित (कर्जदार) प्रताप पालीवाल (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. ३०५५, ३२ वा मजला, टॉवर ए, लिंक पार्क, मारुती सुसुक्ती मोर्टार्यडजवळ, आफ न्यू लिंक रोड, काचपाडा मालाड पश्चिम, मुंबई मुंबई उन्मगरीय महाराष्ट्र ४०० ०७२.	२७.१२.२०२२ रकम रु. ४६,५०,६२३/- (रु. सहाचाळीस लाख पन्नास हजार सहशे ऱ्याण्ण मात्र)	१६.०८.२०२४
६.	(कर्ज कोड क्र. २६३००००१९५३) / रोहा शाखा) गफूर कादूर शेख (कर्जदार) शाहीनाबी गफूर शेख (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. ३०३, ३ रा मजला, विंग बी, त्रिनितीन्या, नॉटिंगहम, गाव तलावली पोस्ट खंडाळे, अलिगार रायगड महाराष्ट्र ४१० २०७.	२९.०८.२०२३ रकम रु. ३२,१६,५१६/- (रु. बत्तीस लाख सोळा हजार पाचशे सोळा मात्र)	१७.०८.२०२४
७.	(कर्ज कोड क्र. ०५००००३६५३१) / मुंबई मेट्रो शाखा) उन्मक्ती पी. मेहरोत्री (कर्जदार) शोतल मेहरोत्री (सह-कर्जदार १)	सर्व तो मालमत्तेचा भाग व भूखंड - प्लॉट क्र. १००८, १० वा मजला, टॉवर ए, लिंक पार्क, मारुती सुसुक्ती मोर्टार्यडजवळ, ऑफ न्यू लिंक रोड, काचपाडा मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र रायगड महाराष्ट्र ४०० ०६८. २०.०२.२०२४	रकम रु. ५४,५३,३२४/- (रु. चोच लाख त्रेण हज्जार दोनशे चौतीस मात्र)	१६.०८.२०२४

प्राधिकृत अधिकारी

जेएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

अरण्या- ट्रस्ट म्हणून कार्यरत ट्रस्टीची क्षमता

दिनांक : २२.०८.२०२४

ठिकाण : महाराष्ट्र

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि.

सीआयएन : **L65910MH1984PLC302639**

अंतिम कार्यालय : एफडीआयएल टॉवर, मल मजला, अर्धत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (७), मुंबई ४०० ०५९, महाराष्ट्र.

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. ६०१, ६ वा मजला, पिरामल अमिनी बिर्लींग, पिरामल अमन्य कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एनबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७०.

ताबा सूचना

सोस्युरिटी इंटेस्टेड (एफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८-(१) अनुसार व परिशिष्ट ४ अनुसार स्थायी मालमत्तेकरिता

ज्याअर्बी, अग्रोहाराशेरीत पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सोस्युरिटीइंटेस्टेड अँड रिकन्स्ट्रक्शन अँड फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सोस्युरिटी इंटेस्टेड अँड व प्राप्त अधिकारान्ये सोस्युरिटी इंटेस्टेड (एफोर्समेंट) क्लस, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत नियम ३ सहाय्यन अंतर्गत खालील सूचनेमध्ये निर्देशित कर्जदार/ हमीदार यांना कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सत्त सूचनेच्या सिस्कुयुरिटी तारखेपासून ६० दिवसांच्या आत पराग करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार यांनी सत्त सूचनेच्या भर्णा करण्यास कसूर केली असल्याने, सत्त सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अग्रोहाराशेरीत यांनी नियम ३ सहाय्यन सत्त अँडच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिवृत्त मालमत्ता सोस्युरिटी गेम्पासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस शत्राव देण्यात येत आहे की, त्यांनी सत्त मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. यांच्या प्रभारांतर्गत त्यावरील व्याजसह मागणी सूचनेच्या तारखेपासून सूचनेच्या तारखेपासून रकमेच्या अर्धीन असतील.

अनु. क्र.	कर्जदार/ हमीदार यांचे नाव	प्रतिवृत्त मालमत्तेचे विवरण (स्थायी मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रकम	ताबा दिनांक
१.	(कर्ज कोड क्र. १३९००००२४९१) / (भांडुप शाखा), प्रशांत पातेकर (कर्जदार), स्वाती प्रशांत पातेकर (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. सी ६२, ६ वा मजला, श्रींग शाहान २१, सीआयएस लि., वृंदावन सोसायटीजवळ, बस स्टँड जागे ठाणे महाराष्ट्र ४०० ६०१	दि. २०.०२.२०२४ रोजी रु. ७२,७६,९४४/- (रु. सहाहज्जार लाख शहाहन्न हजार नऊशे चौंसठ पैसे मात्र)	१६.०८.२०२४
२.	(कर्ज कोड क्र. ०४१००००६८१७) / (ठाणे शाखा), इशारा अहमद सिद्दीकी (कर्जदार), साबा परवीन इशारा अहमद सिद्दीकी (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. १२०४, १२ वा मजला, बी विंग, दोस्ती हैरिटेज उन्म, एफोर्समेंट बिर्लींगी, साबा परवीन इशारा अहमद सिद्दीकी (सह-कर्जदार १)	दि. ३०.०९.२०२३ रोजी रु. २८,४०,८४७/- (रु. अठ्ठावीस लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस मात्र)	१७.०८.२०२४
३.	(कर्ज कोड क्र. १०९००००५२९६) / (अंबनाथ शाखा), अशोक. तुकाराम चव्हाण (कर्जदार), अंकिता अशोक चव्हाण (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. २७, ४ था मजला, बी विंग, बिर्लींगी २, वय लक्ष्मी सोसायटी, टाकूर वाडी, सम्राट चौक डोंडिवली पश्चिम, ठाणे महाराष्ट्र ४२१ २०३.	दि. २७.१०.२०२३ रोजी रु. २१,७९,७७८/- (रु. एकावीस लाख एकाणऐशी हजार सातशे अठ्ठावन्न पैसे मात्र)	१६.०८.२०२४
४.	(कर्ज कोड क्र. ०५०००००८८६) / (पाटकोपर शाखा), निवेश कृष्ण मालकर (कर्जदार), मनिषा निवेशा मालकर (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. २०३, २ रा मजला, मंगलपूर सिंदसडी, एकता नगर, गुजराती सोसायटी समोर, एम एस सी बी कार्यालय जवळ, वांगणी पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४२१ ५०३	दि. ०३.०९.२०२३ रोजी रु. २७,८१,८८१/- (रु. सत्तासत्त लाख एकाणऐशी हजार आठशे एकाणऐशी मात्र)	१६.०८.२०२४
५.	(कर्ज कोड क्र. १११००००३६९१) / (विरार शाखा), कलशेरा मुन्नार वैसवार (कर्जदार), रवेला देवी कलशेरा वैसवार (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. ५०३, ५ वा मजला, बिर्लींगी २, विंग, संतोषी माता (एसआर) सीआयएसएल, सायन कोळीवाडा लिंक रोड, कोकोरी नगर अँटर्न हिल, मुंबई मुंबई उन्मगरीय महाराष्ट्र ४०० ०३७.	दि. २२.०९.२०२४ रोजी रु. २७,८१,८८१/- (रु. सत्तासत्त लाख एकाणऐशी हजार आठशे एकाणऐशी मात्र)	१६.०८.२०२४
६.	(कर्ज कोड क्र. २५३०००००५२९६) / (छोपनीवाडी शाखा), रिशज पटनार (कर्जदार), नीलेश्वर रिशज पटनार (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. १०१, १ ला मजला, स्टार प्लाजा, माजी माँटेस्ट शीश फाय जवळ, छोपोनी रायगड महाराष्ट्र ४१० २०३	दि. २२.०९.२०२३ रोजी रु. १५,३९,९१५/- (रु. सत्ता लाख चौचाण्णचाळीस हजार नऊशे पंचाचत्त मात्र)	१६.०८.२०२४
७.	(कर्ज कोड क्र. ०४१००००४९११) / (ठाणे शाखा), डेविस लॅसी डिड्डुवा (कर्जदार), अरुणदीप लॅसी डिड्डुवा (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. २०३, २ रा मजला, विंग बी, बिर्लींगी ५५, वय कर्मी रिसिडन्सी, सेक्टर ३, धार्याई हाहासु रिक्लिनीली रोड, हाहासु ठाणे महाराष्ट्र ४२१ ६०१	दि. २२.०९.२०२३ रोजी रु. ११,४४,४८०/- (रु. अठ्ठा लाख चत्तेचाळीस हजार चारशे शेरी मात्र)	१६.०८.२०२४
८.	(कर्ज कोड क्र. १४३०००००५०८८) / (डोंडिवली शाखा), विलोकायना रामसक्तल विनारी (कर्जदार), राधिका विलोकायना विनारी (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. २१, ३ रा मजला, ओम श्री कॉम्प्लेक्स देखिक नगर, गणेश मंदिर रोड मंडा, अमृता बिर्लींगी जवळ टिटावाडा पूर्व ठाणे महाराष्ट्र ४२१ ६०५.	दि. २२.०९.२०२३ रोजी रु. ११,४४,४८०/- (रु. अठ्ठा लाख चत्तेचाळीस हजार चारशे शेरी मात्र)	१६.०८.२०२४
९.	(कर्ज कोड क्र. ०५०००००४४४०७) / (मुंबई मेट्रो शाखा), कृष्णरास सुजित लिंग (कर्जदार), रिमिांत सुजित लिंग (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. १, तळ मजला, न्यू पुरे कृष्ण सीआयएसएल, योगेश्वर टॉवरजवळ, पुणे लिंक रोडजवळ, काटेंगणीवली, कल्याण पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४२१ ३०६.	दि. १६.०८.२०२३ रोजी रु. २८,११,६६५/- (रु. अठ्ठावीस लाख अकरा हजार सहशे पासष्ट मात्र)	१६.०८.२०२४
१०.	(कर्ज कोड क्र. ११३००००६४९८) / (पनवेल शाखा), सुदर्शन आमना चौमारे (कर्जदार), कविता सुदर्शन चौमारे (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. २०२, २ रा मजला, ओ विंग, भावगुडा, श्री सदाशु कॉम्प्लेक्स, नाग वागीवली, एफएनएल, रायगड महाराष्ट्र ४२१० २०७	दि. २७.०९.२०२३ रोजी रु. ७,६९,१९५/- (रु. सत्त लाख चौचाण्ण हज्जार दहा मात्र)	१६.०८.२०२४
११.	(कर्ज कोड क्र. ०५००००३४८८५८) / (मुंबई मेट्रो शाखा), सुशं बाबू पाटकर (कर्जदार), श्याम बाबू पाटकर (सह-कर्जदार १)	सर्व तो भाग व भूखंड मालमत्तेचा - प्लॉट क्र. ५०१, ५ वा मजला, ई विंग, डब्ली बिर्लींगी, केब २, डिश्रीअस हारमोनी, एच. पी. पेट्रोल पम्पजवळ, बल्लारपूर् पूर्व ठाणे महाराष्ट्र ४२१ ५०३.	दि. ०१.०३.२०२३ रोजी रु. २०,९४,३२०/- (रु. सत्ता लाख चौचाण्ण हज्जार तीनशे दहा मात्र)	१६.०८.२०२४

साही / (प्राधिकृत अधिकारी)

पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि.

(पूर्वीचे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. म्हणून ज्ञात)

This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement.

Please scan this QR Code to view the Prospectus

PARAMATRIX TECHNOLOGIES LIMITED

Corporate Identification Number: U72200MH2004PLC144890

Our Company was incorporated as Paramatrix Technologies Private Limited on March 08, 2004 under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai bearing Registration number 144890. The status of the Company was changed to public limited and the name of our Company was changed to Paramatrix Technologies Limited vide Special Resolution dated November 07, 2023 pursuant to conversion of the Company into public limited Company. The fresh certificate of incorporation consequent to conversion was issued on November 22, 2023 by the Registrar of Companies, Mumbai. The Corporate Identification Number of our Company is U72200MH2004PLC144890. For further details of our Company, see "General Information" and "History and Certain Other Corporate Matters" on pages 39 and 120, respectively.

Registered Office: E-102, 1st Floor, Sanpada Railway Station Complex, Sanpada, Navi Mumbai - 400705, Maharashtra, India; Tel No.: +91 22 4151 8700; Email: cs@paramatrix.com; Website: www.paramatrix.com; Contact Person: Shubhada Mahendra Shirke, Company Secretary and Compliance Officer.

OUR PROMOTERS: MUKESH KESHUBHAI THUMAR AND BHAVNA MUKESH THUMAR

“The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock of India Limited. (“NSE”).

THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 30,76,800 EQUITY SHARES OF ₹10 EACH (“EQUITY SHARES”) OF PARAMATRIX TECHNOLOGIES LIMITED (“PTL” OR “THE COMPANY”) FOR CASH AT A PRICE OF ₹110 PER EQUITY SHARE (THE “OFFER PRICE”), AGGREGATING TO ₹3,384.48 LAKHS (“THE OFFER”), COMPRISING OF A FRESH ISSUE OF UP TO 27,58,800 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 3,034.68 LAKHS BY OUR COMPANY (“FRESH ISSUE”) AND AN OFFER FOR SALE OF UP TO 3,18,000 EQUITY SHARES BY MUKESH KESHUBHAI THUMAR AND MAHESH PANDURANG GORIWALE (“THE SELLING SHAREHOLDERS”) AGGREGATING TO ₹349.80 LAKHS (“OFFER FOR SALE”). OF THE OFFER, 1,56,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹171.60 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER (“MARKET MAKER RESERVATION PORTION”). THE OFFER LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. OFFER OF 29,20,800 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10.00 EACH AT AN OFFER PRICE OF ₹110.00 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹3,212.88 LAKHS IS HERINAFTER REFERRED TO AS THE “NET OFFER”. THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 26.73% AND 25.38%, RESPECTIVELY OF THE POST OFFER PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, SEE “TERMS OF THE OFFER” ON PAGE 203 OF THE PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS Rs. 10/-

AND FIXED PRICE ISSUE AT Rs. 110.00/- PER EQUITY SHARE@ 11.00 TIMES OF THE FACE VALUE.

MINIMUM APPLICATION SIZE OF 1,200 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 1,200 EQUITY SHARES THEREAFTER.

THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE “SEBI (ICDR) REGULATIONS”), AS AMENDED. IN TERMS OF RULE 19(2)(b) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED, THIS IS AN OFFER FOR AT LEAST 25% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THIS OFFER IS A FIXED PRICE OFFER AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253 OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, AS AMENDED. FOR FURTHER DETAILS, SEE “ISSUE PROCEDURE” ON PAGE NO. 212 OF THE PROSPECTUS.

RISK TO INVESTORS:

1. Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue Price or at all.

2. The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is as follows:

Sr. No.	Name of the Promoters	Average cost of Acquisition (in Rs.)
1.	Mukesh Keshubhai Thumar	NIL*
2.	Bhavna Mukesh Thumar	NIL*

* Cost of acquisition of equity shares is considered as NIL as the cost of shares acquired is negative, net of selling consideration for the shares sold and as certified by the statutory auditors of the Company, M/s. E.A. Patil and Associates LLP; Chartered Accountants, vide their certificate dated April 08, 2024 (UDIN: 24402881BKGRTRY1511).

3. Weighted average cost of acquisition:

Types of transactions	Weighted average cost of acquisition (Rs. per Equity Shares)	Issue Price (
-----------------------	--	---------------